

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
“Exchange Plaza” 5th Floor Plot No., C/I, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 500295

Scrip Code: VEDL

Sub: Newspaper Advertisement – Loss of Share Certificates

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with relevant circulars issued in this regard, please find enclosed herewith the copies of the Newspaper Advertisements for intimation of loss of share certificates of the shareholders of the Company published today i.e. October 22, 2024 in the following newspapers:

1. Financial Express (English)
2. Navshakti (Marathi)

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,
For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East),
Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530
Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

CIN: L132O9MH1965PLC291394

MICRO VCS' CORPUS SIZE SURGES TO \$60 MN

Early-stage funding gap fuels the rise of micro VCs

S SHANTHI
Bangalore, October 21

LEADING VENTURE CAPITAL (VC) FIRMS are increasingly opting for safer investment bets, creating significant opportunities for micro VCs. These micro VCs are stepping in to fill the gap in pre-seed and seed investments, which are often considered too risky by traditional investors.

The corpus size of these micro VCs has also grown significantly, reaching up to \$60 million, compared to less than \$10 million just a few years ago.

According to data intelligence platform Tracxn, there are currently 228 micro VCs in India, including We Founder Circle, First Cheque, and Waterbridge, among others. In 2024 alone, over 23 micro VC funds have been launched, with many existing firms having introduced new funds. In August, two new micro VCs, Volt VC and AJVC, were launched. These firms support early-stage startups across various sectors such as gaming, artificial intelligence, direct-to-consumer (D2C), and proptech, among others.

"First-generation home-grown Indian funds like Kae,

SAFE BETS

■ Major VCs favour safer investments, boosting micro VCs in early funding stages

■ Micro VC funds provide flexibility to startups in decision-making

■ India now has 228 micro VCs, with 23 launched in 2024

■ Micro VCs target gaming, AI, D2C, and proptech sectors

■ Larger funds leave a gap for micro VCs in pre-seed funding



■ Angel rounds fell from 580 in 2021 to 139 in 2024

■ Starting a micro VC is simpler than launching a large fund

■ Micro VCs' investments range from \$200,000 to \$250,000

growth of micro VCs is also driven by the fact that it is easier for aspiring investors to start a micro VC than to launch a large fund and raise institutional capital without any track record.

Launching a micro VC is also a good way for aspiring startup investors to break into the venture capital industry, as job opportunities at top firms are very limited.

Experts believe that such opportunities give one the highest pricing power, and if the bet is right, the best return multiples. This is also the reason micro VCs make more investments per fund as it allows them to make diverse bets and still average out well.

Micro VC funds also provide flexibility to startups in decision-making, allowing for shorter time frames for investment approvals without lengthy consensus processes.

"In a typical \$1 million funding round, founders often prefer to collaborate with a lead investor and an or two micro VCs," Adith Podhar, founding partner, Gamba Capital said.

The micro VC firm invests in SaaS, fintech, B2B commerce, and agritech and the investments typically range from \$200,000 to \$250,000.

Blume and others that started over a decade ago used to write under \$1 million cheques. Now August, two new micro VCs, Volt VC and AJVC, were launched. These firms support early-stage startups across various sectors such as gaming, artificial intelligence, direct-to-consumer (D2C), and proptech, among others.

"First-generation home-grown Indian funds like Kae,

These funds usually focus on backing niche startups that are no longer the focus of larger funds. According to Tracxn, the number of angel rounds in India has declined from 580 in 2021 to 139 in 2024 so far and seed rounds have come down from 1901 to 695 in 2024.

Besides being a natural industry life cycle trend, the

GCC demand for tech talent continues to outstrip IT firms

URVI MALVANIA
MUMBAI, OCTOBER 21

THE DEMAND FOR TECH TALENT (excluding freshers) from GCCs (Global Capability Centres) continued to outpace that of IT companies in the second quarter of FY25, as clients' discretionary spending showed a slower recovery.

According to data from TeamLease Digital, GCCs accounted for 52.6% of job openings for tech profiles in the September quarter, maintaining the same level as in the first quarter.

"Business expansion goals coupled with the demand for enhanced service delivery in the age of rapid digital transformation are major factors behind the hiring spree," Sachin Alug, CEO, staffing firm N.B. Associates, said.


While GCCs are hiring to

THE FINE PRINT

■ GCCs accounted for 52.6% of job openings for tech profiles in September quarter

■ GCCs will employ 1.9 mn staff by FY25-end

■ There are around 1,580 GCCs in India



■ Demand for tech talent from GCCs was around 12% in FY22

■ It has gone up to 46.8% in FY25

backfill attrition and to support new work and roles, tech services have experienced reduced backfilling due to changes in the business and demand mix, as well as slower growth, staffing executives reiterated.

"In fact, what recovery we have seen in Q2 hiring in IT companies is also mostly backfill hiring as some verticals saw pickup in the quarter," Sunil

Chemmannkottil, country manager at staffing firm Adecco India said.

While the ratios may skew once the business environment improves for IT firms, the outlook for the second half of FY25 suggests that GCCs could maintain a sustained lead in demand for experienced tech talent.

"The number of jobs created by GCCs is increasing,

with projections estimating 1.9 million employees by end of FY25, up from the current 1.6 million across approximately 1,580 GCCs in India," Krishna Vij, vice-president, TeamLease Digital said.

Demand for tech talent from GCCs has seen a significant spurt over the past three years rising from around 12% in FY22 to 46.8% in FY24.

Need to protect societies from evils of AI, says Sunil Mittal

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, October 21

SUNIL MITTAL, CHAIRMAN, BHARTI GROUP

I REMAIN VERY OPTIMISTIC ABOUT AI'S BENEFIT THAT THE HUMAN RACE WILL ACHIEVE AND BE ABLE TO DO JOBS WHICH ARE OTHERWISE VERY DIFFICULT TO PERFORM



PM: India has a 'double AI' advantage

PRIME MINISTER NARENDRA MODI said India has a 'double AI' advantage and that when the power of aspirational India and artificial intelligence combines then it is natural for development to take place at a fast pace. **PTI**

ARTIFICIAL INTELLIGENCE (AI) will be among the most important drivers of the world economy and geopolitics in time to come, Bharti Group chairman Sunil Mittal said on Monday but cautioned that the new technology will pose new challenges, including potential for misuse and hence, require greater vigilance and guardrails. Speaking at the NDTV World Summit, Mittal cited a personal anecdote on how a senior finance official stationed in Dubai received a fraudulent call that seemed to mimic Mittal's very own tone and directed a large fund transfer.

The official who was vigilant and "sensible" immediately detected the fraud. Mittal admitted that when he heard the voice recording himself he was "stunned" as "it was perfectly articulated as I would speak".

"And anyone who would not have been vigilant may have done something about it," he

said and warned that in future misuse of technology will enable fraudsters to go a step ahead and use digital signatures, even faces on zoom calls to perpetrate such acts.

"We'll have to protect our societies from the evils of AI, and yet we have to use the goodness of AI, because those companies, and nations that will not adopt AI will be left behind. So this is a conundrum for every time you get a new technology into place, there are pluses and minuses. I remain very optimistic about the benefit of AI that the human

race will achieve and be able to do jobs which are otherwise difficult to perform," Mittal said. Asked about the use cases he has found for AI in his own business and whether technology has indeed replaced jobs, Mittal asserted that routine, mundane, repetitive jobs are certainly going to be under "strategic threat".

"We're already seeing in our firm, we are making huge efficiency through the adoption of AI, which means reduction of people. But equally, new jobs are coming through," he said.

Passion over profit drives Zepto: Palicha

A PASSION FOR BUILDING a transformative company, rather than a mere pursuit of wealth, is what drove the success for Zepto—the company with a market valuation of \$5 billion, co-founder and CEO Aadit Palicha said. **PTI**

Eyeing profitable by mid-2025: Kuku FM

AYANTI BERA
Bangalore, October 21

AUDIO CONTENT PLATFORM Kuku FM, backed by Nandan Nilekani's investment firm Fundamentum Partnership, aims to turn profitable by mid-2025 as it expands beyond audio content and leverages generative AI (GenAI) tools to boost output and reduce production costs.

"With the use of GenAI tools, output has increased 2-3x. Previously, our creator community needed a person for every minute for an annual audio engineering and recording. Now, we provide subscriptions to more than 20 tools so they can handle most tasks themselves," said Lal Chand Bissu, CEO and co-founder.

In FY24, the company reduced its losses to ₹96 crore, down from ₹117 crore in FY23. Revenue from operations doubled year-on-year to ₹88 crore in FY24, up from ₹41 crore a year ago. The company now anticipates more than doubling its revenue in FY25 compared to the previous year.

Kuku FM offers serialised fiction and audio content across various genres such as



Kuku FM's CEO Lal Chand Bissu said with the use of GenAI tools, output has increased 2-3 times

history, biographies and personal finance, available in nine Indian languages for an annual subscription of ₹899.

It also provides a micro-transaction model, currently utilised by only 20% of its 2.75 million paid users.

JULIEN AGRO INFRA TECH LIMITED					
CIN : L28219WB1997PLC083457					
REGISTERED OFFICE: YASHODA CHAMBER, 85, BENLIT STREET, 5TH FLOOR, 800004, K. KOLKATA - 700011					
Statement of Un-audited Financial Results for the half year ended September 30, 2024 (Rs. Lakhs)					
Sl. No.	Particulars	Current Quarter ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Previous Year ended
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited
1.	Total Income from Operations	3,070.86	-	-	-
2.	Net Profit (Loss) for the Period Before Tax (Before Exceptional and/or Extraordinary Items)	204.08	(14.99)	(8.69)	-
3.	Net Profit (Loss) for the Period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	204.08	(14.99)	(8.69)	-
4.	Net Profit (Loss) for the Period After Tax (Exceptional and/or Extraordinary Items)	204.08	(15.23)	(8.69)	-
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit (Loss) for the period (After Tax) and other comprehensive income (after tax))	204.08	(15.23)	(8.69)	-
6.	Reserve including Revaluation reserve as shown in the Auditor Balance sheet of the previous year	-	-	-	-
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	1.03	(0.08)	(0.04)	-
(a)	Basic	1.03	(0.08)	(0.04)	-
(b)	Diluted	-	-	-	-

Note: 1. The above is an extract of the detailed format of the half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format is also available on the websites of the Stock Exchange(s).

For Julien Agro Infracore Limited - Pujari Jain
Date: 21.10.2024
Place: Kolkata
(Company Secretary)

MIRC ELECTRONICS LIMITED
Regd. Off: C-14, Haveli Road, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093
CIN No: L23200MH1981PLC02627
Website: www.mircdata.com

NOTICE
NOTICE is hereby given that pursuant to provisions of Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of MIRC Electronics Limited ("Company"), will be held on Friday, November 30th October, 2024 at Mumbai, inter-alia to consider and approve the unaudited financial results of the Company for the second quarter and half year ended 30th September, 2024.

In view of MIRC Electronics Limited - Code for Investor Trading & Fair Disclosure of Unpublished Price Sensitive Information ("Code") being applied for seeking the securities of the Company is being offered to the directors, designated employees and others covered under Code, the meeting will be held on Friday, November 30th October, 2024 at 48 hours after the declaration of financial results.

For MIRC Electronics Limited
Sd/-
Prasanna Bhat
Head - Legal, Corporate Affairs and Company Secretary
Place: Mumbai
Date: 21st October, 2024

E2E NETWORKS LIMITED
CIN: L29200DL2009PLC341980
Registered Office: Awlis, 1st Floor, A-249 Mohan Cooperative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044. Phone No: +91-11-4984-4965
Email: cs@e2enetworks.com, Website: https://www.e2enetworks.com/

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

S. No.	Particulars	Quarter ended		For the Six Month Ended		Year Ended
		30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-24	30-Sep-24	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	4,841.43	4,166.50	2,205.14	9,007.94	4,187.05
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,611.07	1,355.83	869.13	2,966.92	1,722.36
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,611.07	1,355.83	869.13	2,966.92	1,722.36
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,214.63	1,014.21	579.11	2,228.87	1,276.22
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,195.33	964.39	580.27	2,159.75	1,278.52
6.	Paid-up Equity Share Capital (Face value Re.10/- each)	168,842,790	14,48,68,200	144,751,260	168,842,790	144,751,260
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	4,679,073,786	530,263,069
8.	Earning per Equity Share (Face value Re.10/- each)	-	-	-	-	-
(a)	Basic	8.24	7.00	4.00	15.11	8.82
(b)	Diluted	7.81	6.75	3.94	14.33	8.68

Notes:

The key standalone financial information of the Company is as under:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the Company's website (www.e2enetworks.com).
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the Company's website (www.e2enetworks.com).
- The figures of the quarter ended September 30, 2024 are the balancing figure between the figures for the half year ended September 30, 2024 and the unaudited figures for the quarter ended June 30, 2024. The figures of the quarter ended June 30, 2024 are the unaudited figures of first quarter of that financial year.
- The above financial results for quarter and half year ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on October 21, 2024. The Statutory Auditors have conducted limited review of these financial results.
- The requirement of Ind AS-108 "Operating Segments" is not applicable to the company as it is engaged in single business segment.
- BEPS and DEPS for the quarter ended September 30, 2024 is not annualized.
- The Company raised ₹40565.63 Lakhs in equity share capital through a preferential issue of 23,93,959 equity shares, face value of ₹10 each and at a premium of ₹1,884.50 per share. This issue was approved by the Board on August 19, 2024, followed by members' approval at the 15th Annual General Meeting on September 11, 2024. These shares were allotted on September 21, 2024. This issue was made in accordance with the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended. Pursuant to this, the paid-up equity share capital has been increased from ₹1,449.03 Lakhs to ₹1,688.43 Lakhs.
- The figures of the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period.

For and on behalf of the Board of Directors
E2E Networks Limited
Sd/-
Srishti Bhat
Whole Time Director
DIN: 0057000

Date: **October 21, 2024**

VEDANTA LIMITED
CIN: L1320AM1965PLC291394
Regd. Office: 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Atal Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093
Phone No: +91-22 6643 4500 Fax: +91-22 6643 4530. Website: www.vedantalimited.com; email: comp.sec@vedanta.co.in

NOTICE
NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this Notice, we shall consider issuance of Duplicate Share Certificates therefor:

Sl. No.	Name of Shareholder(s)	Folio No.	Shares	Distinctive Numbers From	To	Share certificate No.
1	SUBHAS K BHAT	SO 07698	60	391803701 785423901	391803730 785423930	819741
2	BIPINCHANDRA JAYANTIL PARIKH	SGL109240	120	863966640	863966759	828931
3	G SEVABALI M ERUSAPPAN	SGL124752	175	2892184833	2892185007	1101140
4	RHODIAS DATTA GAOKAR	SGL117504	600	867783508	867784107	836463
5	LEELA R GAOKAR	SGL119000	400	866898884	866899263	838594
6	RAJAGOPALAN	SGL115899	400	868465484	868465523	837978
7	NIRMAL GEMAWAT	SGL105190	800	867954456	867955225	836776
8	GIRDHAR RAO N	SGL105190	800	867954456	867955225	836776

Place: New Delhi
Date: October 22, 2024

For Vedanta Limited
Prerna Hastejya
Company Secretary & Compliance Officer

SWARAJ ENGINES LIMITED
CIN : L50210PB1985PLC006473
Regd. Office : Phase IV, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali), Punjab - 160 055
Tel : 0172-2271620-27, Fax : 0172-2272731.
Email : selinvestor@swarajenterprise.com, Website : www.swarajenterprise.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2024

S.No.	Particulars	₹ Lakhs		
		Quarter ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2024	30.09.2024	30.09.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations	4624	8823	3899
2.	Net Profit for the period (before tax and exceptional items)	6098	11901	5090
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	6098	11901	5090
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	4542	8861	3767
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4542	8861	3767
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹10/-)	1215	1215	1215
7.	Other Equity	-	-	-
8.	Earning Per Share (of ₹10 each) (not annualized)	-	-	-
(a)	Basic	₹37.39	₹72.95	₹31.01
(b)	Diluted	₹37.38	₹72.93	₹31.01

NOTES:

- The financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on 21st October, 2024. The Statutory Auditors of the Company has conducted a Limited Review of the said financial results.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website www.swarajenterprise.com.

For and on behalf of the Board of Directors
Devjit Sarkar
Whole Time Director & Chief Executive Officer
DIN : 10745850

Place : S.A.S. Nagar (Mohali)
Date : 21st October, 2024

